



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ९]

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२५/माघ २५, शके १९४६

[पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

राजशिष्टाचार शाखा, ३रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५.

सूचना

क्रमांक डीआयपी-२०२५/प्र.क्र.२१/राशि-१.—महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे शुक्रवार, दि. ०६ डिसेंबर, २०२४ रोजी नाशिक येथे झालेल्या दुःखद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण केली.

मधुकरराव काशीनाथ पिचड यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील आदिवासी कुटुंबात १ जून, १९४१ रोजी झाला. आदिवासी आणि दुर्गम भागातील असूनही त्यांनी कला शाखेतील पदवी आणि पुढे एलएलबीपर्यंतचे उच्च शिक्षण घेतले. विद्यार्थी चळवळीतूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. ते अकोले पंचायत समितीचे सभापती होते. पुढे त्यांनी १९८० पासून २००९ पर्यंत तब्बल सात वेळा अकोले विधानसभा मतदारसंघाचे विधीमंडळात प्रतिनिधित्व केले आहे.

मधुकरराव पिचड यांनी आदिवासी विकास, वने व सामाजिक वनीकरण, पशु संवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, परिवहन आणि पुनर्वसन, विशेष सहाय्य अशा विविध खात्यांची मंत्री/राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच, १९९५ ते १९९९ या दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुराही समर्थपणे सांभाळली. उत्तम जनसंपर्क असलेला, अभ्यासू आणि उत्तम असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती.

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या विशेषतः आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे राजकीय नेतृत्व हरपले आहे. राज्यातील सर्व नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. राज्याचे माजी मंत्री असलेले मधुकरराव पिचड यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुजाता सौनिक,
शासनाच्या मुख्य सचिव.